

नोट

- लोक प्राधिकारी - माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमामध्ये लोक प्राधिका-याच्या संज्ञेत इतरही संस्थांचा समावेश करण्यांत आला आहे. या संज्ञेस पात्र होणा-या सर्व संस्थांची यादी प्रत्येक विभागाने स्वतःहून प्रसिद्ध करणे अर्त्येत आवश्यक आहे.
- माहितीच्या कायद्यांतर्गत स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती नेहमी अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रत्येक माहितीच्या बाबतीत प्रसिद्धीची दिनांक दर्शवणे आवश्यक आहे.
- माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमात स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिद्ध करणे बँधनकारक आहे. स्वतःहून अशी माहिती प्रसिद्ध करण्यासाठी माहितीचा आवाका लक्षात घेता मोठ्या प्रमाणात संगणकीकरण अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक विभागाने संपूर्ण संगणकीकरणासाठी एक कृती आराखडा वेळापत्रकासह तसेच त्यासाठी लागणा-या निधीच्या आवश्यकतेसह तयार करणे अपेक्षित आहे.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा १

कलम ४ ची ख-या अर्थाने अंमलबजावणी होण्यासाठी सर्वप्रथम राज्यातील सर्व लोक प्राधिकारी यांची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. कोणतीही संस्था जी घटनेनुसार, एखाद्या कायद्यानुसार अथवा नियम किंवा शासकिय आदेशा नुसार स्थापित करण्यात आली आहे अथवा जी शासनाच्या मालकीची किंवा शासनाने नियंत्रीत केलेली अथवा शासनाकडून ज्या संस्थेला पुरेसा निधी प्राप्त होतो आहे अशा सर्व संस्थांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत आपणहून माहिती प्रसिद्ध करणे ही यादी प्रत्येक संचालस विभागाकडून प्रसिद्ध होणे बंधनकारक आहे.

कलम २ एच नमुना (अ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी.

शासकिय विभागाचे नाव : शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.

कलम २ (एच) a/b/c/d

अनु. क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	लघु पाटबंधारे (स्था.स्तर)मंडळ, अमरावती	अधीक्षक अभियंता	आयुक्त कार्यालय परिसर कॅम्प, अमरावती

कलम २ एच नमुना (ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी.

शासकिय विभागाचे नाव शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.

कलम २ (h)(i)(ii) अंतर्गत

अनु. क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	लघु पाटबंधारे (स्था.स्तर)मंडळ, अमरावती	अधीक्षक अभियंता	आयुक्त कार्यालय परिसर कॅम्प, अमरावती

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा २

-२-

संगणिकरणासाठीचा कृती आराखडा

कलम ४ (१) (ड्यू) अनुसार संगणीकरणाद्वारे कृती आराखडा तयार करणे.

उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थांनी पुढील मार्गदर्शक सुचनांचा वापर करून अभिलेखाचे संगणीकरणाचा कृती आराखडा तयार करावा. कृती आराखड्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना संगणकीकरणाचे तीन टप्पे

- कलम ४ अंतर्गत अनिवार्य प्रकाशनाचे कार्य.
 - महत्वाच्या लोकाभिमुख विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती संगणकीकृत करणे.
 - उर्वरीत माहितीचे संगणकीकरण.
- संगणकीकरणाचे विविध टप्पे
- विशिष्ट विषयांचे प्राधान्याने संगणकीकरण.
 - संगणकीकरणासाठी आर्थिक तरतुद.
 - संगणकीकरणासाठी कालावधी निश्चित करणे.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा ३

कलम ४ (१) (b) (i)

अमरावती..येथील अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती.कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

कार्यालयाचे नाव	:- लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ , अमरावती.
पत्ता	: आयुक्त कार्यालय परिसर, कॅम्प, अमरावती
कार्यालय प्रमुख	: अधीक्षक अभियंता
शासकिय विभागाचे नाव .	: शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग.
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त	: शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.
कार्यक्षेत्र भौगोलीक	:- अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ
कार्यानुरूप	:-. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ
विशिष्ट कार्ये :- १) १०१ ते २५० हे. लघु पाटबंधारे योजना / को.प. बंधारे /ऊपसा सिंचन योजनांची बांधकामे. सर्वेक्षण व पूर्ण झालेल्या योजनांची देखभाल व दुरुस्तीची कामे.	
२) जिल्हा परिषदेकडील ० ते १०० ल.पा.योजना/ को.प.बंधारे/ देखभाल व दुरुस्तीची कामे यांना तत्रिक मार्गदर्शन व जिल्हा परिषदांना अनुदान उपलब्ध कन देणे.	
विभागाचे ध्येय / धोरण :- लघु पाटबंधारे योजना राबवून पाणीसाठा निर्माण करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे,पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्रास पाणी पुरवठा करणे.	

धोरण	:-. वरीलप्रमाणे.
सर्व संबंधित कर्मचारी	:-. ४९६
कार्यः :- :- अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतील	
१) १०१ ते २५० हे. लघु पाटबंधारे योजना / को.प. बंधारे /ऊपसा सिंचन योजनांची बांधकामे. सर्वेक्षण व पूर्ण झालेल्या योजनांची देखभाल व दुरुस्तीची कामे.	
२) ० ते १०० ल.पा.योजना/ को.प.बंधारे/ देखभाल व दुरुस्तीची कामे.	
कामाचे विस्तृत स्वरूप :- वरीलप्रमाणे	
मालमत्तेचा तपशील :- मंडळ कार्यालय शासकीय इमारतीत व विभागीय कार्यालयाची जागा भाडे तत्वावर आहे.	
इमारती व जागेचा तपशील :- वरीलप्रमाणे	
उपलब्ध सेवा :- .निरंक	
संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील :- सोबत जोडला आहे.	
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा..:- २६६२८९६ / २६६२८९९ / २६६५४२६ (सकाळी १०.०० ते १७.४५)	
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :- रविवार. , दुसरा व चौथा शनिवार, व शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टया	

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा ४

कलम ४ (१) (b)(i) नमुना (क)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा.

क

अनु.क्र.	अधिकार पद	अधिकार - आर्थिक	संबंधित कोणत्या कायद्या / नियम/ शासननिर्णय / परिपत्रकानुसार	शेरा
१)	अधीक्षक अभियंता	नियंत्रण अधिकारी या नात्याने निधी प्राप्त करण/ संबंधित विभागांना निधी वाटप करणे व तांत्रिक नियंत्रण	शासनाचे प्रचलित निर्णयान्वये व महाराष्ट्र नागरी सेवा नियम व लेखा संहिता.महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका १९८४ मधील नियम २२ नुसार हस्तांतरीत केल्यानुसार	
२)	सहा.अधीक्षक अभियंता	आहरण व संवितरण अधिकारी. कर्मचा- यांचे वेतन व भत्ते पारीत करणे.	शासनाचे प्रचलित निर्णयान्वये व महाराष्ट्र नागरी सेवा नियम व लेखा संहिता.	

कलम ४ (१) (b)(i) नमुना (क)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष.
अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
अधिकारांचा तपशील.

ख

अनु.क्र.	अधिकार पदनाम	अधिकार -प्रशासकिय	संबंधित कायदा / नियम/ शासननिर्णय / परिपत्रकानुसार	शेरा
१	अधीक्षक अभियंता	१) वर्ग-१ व वर्ग-२ अधिका-यांचे नियंत्रणाची कर्तव्ये. २) वर्ग ३ व ४ कर्मचा- यांचे विभाग प्रमुख व नियंत्रक अधिकारी म्हणून कर्तव्ये.	महाराष्ट्र नागरी सेवा नियम, सार्व.बांधकाम लेखा संहीता, सार्व.बांधकाम नियमावली	
		ब) वित्तीय व तांत्रिक अधिकार/कर्तव्य १) मंडळाचे अखत्यारीतील चालू, पूर्ण झालेली तसेच भविष्यकालीन पाटबंधारे विषयी अतांत्रिक कामांची (बांधकामे, सर्वेक्षण इ.) मंडळाचे अखत्यारीतील आस्थापनेचे तसेच कामांचे खर्चाचे नियंत्रक अधिकारी म्हणून कर्तव्य पाहणे.	सार्व.बांधकाम नियमावली व संहीता १९८४ अन्वये १) मुंबई वित्तीय नियमावली २) महाराष्ट्र कोषागार नियम १९६८, महाराष्ट्र वित्तीय (आकस्मिक) खर्च नियम	
२	सहाय्यक अधीक्षक अभियंता	तांत्रिक व रेखा शाखेच्या कामावर नियंत्रण, संवितरण अधिकारी	कित्ता	

कलम ४ (१) (b)(i) नमुना (क)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष.
अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
अधिकारांचा तपशील.

ग

अनु.क्र.	पदनाम	अधिकार - फौजदारी	कोणत्या कायद्या / नियम/ शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
--	--	--	--	या कार्यालयाशी संबंधीत नाही

कलम ४ (१) (b)(i) नमुना (क)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष.
अमरावती येथील अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व
कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील.

घ

अनु क्र.	अधिकार पदनाम	अधिकार - अर्थन्यायीक	संबंधित कायद्या / नियम/ शासननिर्णय / परिपत्रकानुसार	शेरा
--	--	--	--	या कार्यालयाशी संबंधीत नाही

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा ६

कलम ४ (१) (b)(i) नमुना (क)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष.
अमरावती येथील अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व
कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील.

य

अनु क्र.	अधिकार पदनाम	अधिकार - अर्थन्यायीक	संबंधित कायद्या / नियम/ शासननिर्णय / परिपत्रकानुसार	शेरा
--	--	--	--	या कार्यालयाशी संबंधीत नाही

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ख)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष.
अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
कर्तव्यांचा तपशील
क

अ. क्र	अधिकार पदनाम	आर्थिक कर्तव्ये	सबधित कायदा / नियम / शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	शेरा
१	२	३	४	५
१	अधीक्षक अभियंता	१) वर्ग-१ व वर्ग-२ अधिका-यांचे नियंत्रणाची कर्तव्ये. २) वर्ग ३ व ४ कर्मचा-यांचे विभाग प्रमुख व नियंत्रक अधिकारी म्हणुन कर्तव्ये.	महाराष्ट्र नागरी सेवा नियम, सार्व.बांधकाम लेखा संहीता, सार्व.बांधकाम नियमावली	
		ब) वित्तीय व तांत्रिक अधिकार/कर्तव्य १)मंडळाचे अखत्यारीतील चालू, पूर्ण झालेली तसेच भविष्यकालीन पाटबंधारे विषयी तांत्रिक कामांची (बांधकामे,सर्वेक्षण इ.) मंडळाचे अखत्यारीतील आस्थापनेचे तसेच कामांचे खर्चाचे नियंत्रक अधिकारी म्हणून कर्तव्य पाहणे.	सार्व.बांधकाम नियमावली व संहीता १९८४ अन्वये १) मुंबई वित्तीय नियमावली २) महाराष्ट्र कोषागार नियम १९६८, महाराष्ट्र वित्तीय (आकस्मिक) खर्च नियम	
२	सहाय्यक अधीक्षक अभियंता	तांत्रिक व रेखा शाखेच्या कामावर नियंत्रण,संवितरण अधिकारी	कित्ता	

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा ७

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ख)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष.

अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
कर्तव्यांचा

क

अ. क्र	अधिकार पदनाम	प्रशासनिक कर्तव्ये	संबंधित कायदा / नियम / शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	शेरा
१	२	३	४	५
१	अधीक्षक अभियंता	१) वर्ग-१ व वर्ग-२ अधिकारी-यांचे नियंत्रणाची कर्तव्ये. २) वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी-यांचे विभाग प्रमुख व नियंत्रण अधिकारी म्हणून कर्तव्ये.	महाराष्ट्र नागरी सेवा (सर्वसा) नियम १९८१	
		ब) वित्तीय व तांत्रिक अधिकार/कर्तव्य. १) मंडळाचे अखत्यारीतील चालू पुर्ण झालेली तसेच भविष्य कालीन पाठबंधारे विषयक अतांत्रिक कामाची (बांधकाम, सर्वेक्षण, अन्वेषण इ.कामे) २) मंडळाचे अखत्यारीतील आस्थापनेचे तसेच कामाचे खर्चाचे नियंत्रण व व्यवस्थापन अधिकारी म्हणून कर्तव्य पहाणे.	म.सा.बा.नियमावती व संहिता १९८४ अन्वये १) मुंबई वित्तीय नियमावली २) महाराष्ट्र कोषागार नियम १९६८. ३) महाराष्ट्र वित्तीय (आकस्मिक) खर्च नियम.	
२	सहा. अधीक्षक अभियंता.	प्रकल्प व आस्थापना शाखेच्या कामावर नियंत्रण, संवितरण अधिकारी, सर्वसामान्य प्रशासन.	---कित्ता---	
३	सहा.अभि. श्रे.२ /शाखा अभियंता	ल.पा.योजनांची अंदाजपत्रके व त्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रस्ताव, बांधकाम संकल्पन, द्वार निर्मिती कार्यक्रम तयार करणे इ. बाबतचे दस्तऐवज, सर्वेक्षण, देखभाल, दुरुस्ती संबंधीचे दस्तऐवज. विभागाकडून प्राप्त प्रस्तावांची तांत्रिक पडताळणी करणे, विधान सभा / विधान परिषद तारांकित / अतारांकित प्रश्नांची उत्तरे वेळीच देणे.	---कित्ता---	
४	अधिकार	आस्थापना शाखेवर नियंत्रण ठेवून पत्रव्यवहाराबाबत मार्गदर्शन करणे.		
४	प्रथम लिपीक/ वरिष्ठ लिपीक/ कनिष्ठ लिपीक/ ठंकलेखक	आस्थापना - कर्मचारी-यांना वेतनअदा करणे व त्याअनुषंगिक कामे.अधिकारी / कर्मचारी यांची बदली, पदोन्नती, जेष्ठता सूची, वेतन निश्चयती, प्रशिक्षण कार्यशाळा पत्रव्यवहार, सेवानिवृत्ती प्रकरणे व त्या अनुषंगाने पत्रव्यवहार. अधिकारी/कर्मचारी यांची रजा प्रकरणे, वेतन वाढ मंजूर करणे,	---कित्ता---	

		<p>दक्षता रोध मंजूरीबाबतचा पत्रव्यवहार, मासिक/त्रैमासीक/षण्मासीक व वार्षिक विवरणपत्रे तयार करणे, सेवापुस्तके अद्यावत ठेवणे इत्यादी.</p> <p>लेखा - रोखीचे पुस्तक, मासिक लेखा, नमुना-८८, नमुना ९०, कामावरील खर्चाचा खर्चमेळ, संगणक लेखा, मासिक लेख्यांच्या शे-यांची पर्तता करणे, मासिक/त्रैमासीक व वार्षिक विवरणपत्रे, धनादेश व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार, निविदा व त्याबाबतचा पत्रव्यवहार, कर्मचारी/कंत्राटदार यांचेकडून प्राप्त झालेल्या अनामत रकमांचा हिशेब ठेवणेव त्यास आवश्यकतेनुसार मुदतवाढ घेणे, अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार, शासकीय कर्मचायांच्या भविष्य निर्वाह निधी व त्याअनुषंगाने पत्रव्यवहार, कर्मचारी वर्गाच्या प्रवासभत्ता देयक ईस मंजूरी व त्याबाबतचा पत्रव्यवहार, लेखा परीक्षण करणे इत्यादी.</p> <p>भांडार - कार्यालयीन इमारतीचे भाडे मंजूरी प्रस्ताव, शासकीय वाहन देखभाल व दुरुस्ती, संगणक, झेरॉक्स देखभाल, दुरुस्ती, लेखन सामुग्री मागविणे व पुरवठा करणेबाबतचा पत्रव्यवहार.</p>	
५	प्रमुख आरेखक/ सहाय्यक आरेखक/ अनुरेखक	प्रशासकीय अहवाल, द्वैमासिक बैठक, पाणीसाठा, धरण तपासणी अहवाल, डिग्री शीट, टोपोशीट तपासणी अहवाल, शास्त्रीय व गणिती उपकरण, ग्रथालय, ट्रसिंग, नकाशे.	---कित्ता---
	वाहन चालक	अधीक्षक अभियंता यांचे सुचनेनुसार शासकीय वाहन चालविणे. शासकीय वाहनाची देखभाल, दुरुस्ती करून देणे.	--कित्ता---
	शिपाई चौकीदार	चतुर्थ श्रेणीसाठी नियमात असणारी कार्यालयीन कामे, उदा. कार्यालयीन टपाल ने-आण करणे व इतर किरकोळ कामे. कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयाची रक्षण करणे.	--कित्ता---

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ख)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष .
अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
कर्तव्यांचा

ग

अ . क्र	अधिकार पदनाम	फौजदारी कर्तव्ये	संबंधित कायदा / नियम / शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	शेरा
--	--	--	--	या कार्यालयाशी संबंधीत नाही

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ख)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष .
अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
कर्तव्यांचा

घ

अ . क्र	अधिकार पदनाम	अर्धन्यायीक कर्तव्ये	संबंधित कायद्या / नियम / शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	शेरा
--	--	--	--	या कार्यालयाशी संबंधीत नाही

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ख)

येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्ष .
अधीक्षक अभियंता.ल.पा.(स्था.स्तर)मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
कर्तव्यांचा

य

अ . क्र	अधिकार पदनाम	न्यायीक कर्तव्ये	संबंधित कायद्या / नियम / शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	शेरा
--	--	--	--	या कार्यालयाशी संबंधीत नाही

कलम ४ (१) (ब) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन
(कामाचा प्रकार / नाव)

कामाचे स्वरूप : प्रकल्पाचे सर्वेक्षण, बांधकाम व देखभाल दुरुस्तीची कामे
संबंधित तरतुद : अर्थसंकल्पिय तरतुदीच्या मर्यादेत.

अधिनियमाचे नाव : म.सा.बां.नियमावती व संहिता १९८४

नियम :

शासन निर्णय : }
परिपत्रके :

कार्यलयीन आदेश : --

अनु. क्र.	कामाचे स्वरूप	कामाचे टप्पे	अपेक्षित कालावधी	प्रत्येक कामाबाबत आणि प्रत्येक टप्प्यावर कर्मचा- याची व अधिका-याची भूमिका आणि जबाबदारी	शेरा
प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रिय स्तरावर करण्यात येते. सदर कामासाठी क्षेत्रिय अधिकारी जबाबदार असतात. सदर कामावर प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवले जाते.					

टिप :- कलम ४ (१) (ड) (त्त्र)

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरीता अधिनियम, नियम,
शासन निर्णय, परीपत्रक, आदेश यांचा आधार घेऊनच कार्यपद्धती ठरते.

कोणत्या निकषाप्रमाणे निकड केली जाते? कालक्रमानुसार निवड असते का? या सर्व बाबींसंदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे.

उदा. पुनरावृत्ती कार्याच्या कार्यालयीन कार्यपद्धती संबंधी माहितीचे प्रकाशन करणे.

प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये विविध स्तराच्या कर्मचा-यांचा सहभाग असतो. प्रत्येक कर्मचा-याची कार्यपद्धतीमध्ये जी विशिष्ट भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ती दर्शविण्यात यावी.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा ९

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (अ)
 येथिल या सार्वजनिक प्राधिकरणातील होणा-या कामासंबंधी सर्वसामान्यापणे टरविलेली भौतिक व आर्थिक
 उददीष्टे
 नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण
 संघटनाचे लक्ष (वार्षीक)

अ.क्र .	काम / कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
		निरंक		

सदर बाब क्षेत्रिय कार्यालयाशी संबंधीत असून केवळ या कार्यालयाकडून प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवले जाते.

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा काम पुर्ण होण्यासाठी
 प्रत्येक कामाची कालमर्यादा :-

अनु. क्र.	काम / कार्य	दिवस / तास पुर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
		निरंक		

प्रकल्पाचे बांधकाम , सर्वेक्षण दुरुस्ती इ.कामे क्षेत्रिय स्तरावर करण्यात येतात सदर कामावर या कार्यालयाकडून प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवले जाते.

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (क)
 येथिल या सार्वजनिक प्राधिकरणातील होणा-या कामासंबंधी सर्वसामान्यापणे टरविलेली भौतिक व आर्थिक
 उददीष्टे

अनु. क्र.	अधिकार पद	काम	भौतिक उददीष्टे (एकांकात)	आर्थिक उददीष्टे	कालावधी (असल्यास)	शेरा
१	अधीक्षक अभियंता	जलसंधारणाची कामे	भौतिक नियोजना नुसार	नियंत्रणा नुसार विभागीय स्तरावर जलसंधारणा ची कामे पूर्ण करणे	ठरवून दिलेल्या मर्यादीत कालावधी नुसार	

कलम ४ (१) (ब) (व) नमुना (अ)

..... कामाशी संबंधित नियम / अधिनियम

अनु. क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय (असल्यास)
		निरंक	

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली व वेळेवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार प्राधिकृत

कलम ४ (१) (ब) (व) नमुना (ब)

..... कामाशी संबंधित शासन निर्णय

अनु. क्र.	शासन निर्णया नुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
		निरंक	

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली व वेळेवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार प्राधिकृत

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (क)
येथील या सार्वजनिक प्राधिकरणात होणा-या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम.

अ. क्र.	शासकिय पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व तारीख	शेरा
१	भूसंपादन, संयुक्त मोजणी व कमी जास्त पत्रके तयार करणे.	परिपत्रक क्र.सीटीएस-१०८१/१४०७६/२११०-ल१, दि. २ डिसेंबर १९८२.	या परिपत्रकाप्रमाणे संपादित जमिनीची मोजणी करणे.
२	भूसंपादन अधिनियम १९८० कलम ४ व ६ खालील अधिकृत विधी विहित पद्धतीने आणि ठराविक वेळेत प्रसिद्ध करणे.	परिपत्रक क्र.एलक्युएस ३७८/(४०६९/आ-२ दि. १/१०/१९८७	जमिन संपादन केल्यानंतर प्रकणाची पुढील कार्यवाही करण्यांकरीता कलम-४ व ६ ची कार्यवाही करणे.
३	भूसंपादन अधिनियम १९८० भूसंदन कार्यवाहीमधील विलंब करणे.	शा.नि.क्र.एलक्युएन १८/२०००/प्र.क्र.१२१ / आ-२ दि. १४ जून २००१	ह्या शासन निर्णयाद्वारे प्रकल्पाकरीता जमिन संपादन केल्यानंतर एकुण ८ मुद्यानुसार कार्यवाही करणे बाबत दिलेले आदेश.
४	प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण झाल्या नंतर किंवा लगेच वापरात येणारे नसतील तेंव्हा किंवा प्रकल्पाच्या कामाकरीता भविष्यात नको असेल तेंव्हा जमिनीची विल्हेवाट लावणे बाबत.	शा.नि.क्र.एलएनडी-१००१/११४/२८०/२००१ सिंव्य.(म), दि. २६/७/०२.	प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीपैकी आता शासनास (प्रकल्पास) जमिन लागणार नाही त्या वेळी हया जमिनीचे अतिक्रमण होऊ नये म्हणुन मुळ मालकास परत करणे बाबत...
५	Major and medirum Projects Criteria for design.	GOM ID Govt.Circular No.1091/134/91/WRL Mantralaya, Bombay-32 Dt. 21/8/1991	
६	Design outflow from reservoirs spillway.	GOM ID Mantralaya, Bom.32Govt.Cir.No.M IS-1983/340/93) Mantralaya, Bombay-32 Dt. 27/7/1993	
७	Providing upstream sertum of masonry dams in colgrout masonry.	GOM ID Cir.No.MIS-1094/(160/90)/MP (Adm) Mantralaya, Bombay-32 Dt. 17/2/1995	
८	Canal in expansive soils Review of past performance and future course of action.	GOM ID Cir.No.MIS-1094/(143/94)/MP (Adm) Mantralaya,	

		Bombay-32 Dt. 18/2/1995	
९	Design of Canals revised design procedures.	GOM ID Cir.No.MIS-1094/(156/94)/MP (Adm) Mantralaya, Bombay-32 Dt. 18/2/1995	
१०	Design of Canals revised design procedures.	पा.वि.परि.क्र.दरसू १०९५/ १८/९५ लपा(२) मंत्रालय, मुंबई दि. २९/२/१९९६	
११	मध्यवर्ती संकल्पचित्र संघटने मार्फत करावयाच्या कालव्यावरील बांधकामाच्या संकल्पन व संकल्पचित्र संदर्भातील तरतुदीतील सुधारणा.	महा.शासन, पा.वि.शासन परि. क्र.सीडीए-१०९५/ २०१९/(४९/९५) मोप्र (प्र) दि. १७/१०/१९९६.	
१२	मध्यवर्ती संकल्पचित्र संघटने मार्फत करावयाच्या कालव्यावरील बांधकामाच्या संकल्पन व संकल्पचित्र संदर्भातील तरतुदीतील सुधारणा.	महा.शासन, पा.वि.शासन परि. क्र.सीडीए-१०९५/ २०१९/(४९/९५) मोप्र (प्र) दि. १०/६/१९९९.	
१३	Experts committee Report to decide design standard & strengthening measures for dams & other engineering structures in the earthquake attended areas of Maharashtra Acceptance of the committee Report & Translated version)	GOM ID Res.No. EQR 1097/(78/97) P&M dated 7/2/1998.	
१४	नियंत्रित सुरुंगांचा वापर करून कठीण खडकात खोदाई करणे बाबत.	महा.शासन, पा.वि.शासन परि. क्र.संकिर्ण-१०९८/ २८८२/(१७२/९४) मोप्र (प्र) दि. ३/११/१९९८.	
१५	संकल्पचित्र तयार करतांना घ्यावयाची खबरदारी.	महा.शासन, पा.वि.शासन परि. क्र. संकिर्ण - १०९९/ (२०९/९९) मोप्र (प्र) दि. १६/२/२०००.	
१६	Taking up Minor Irrigation scheme (state & Local Sector) in the catchment Area of Major & Medium Irrigation Projects.	GOM I&P Dept. C.E.'s Cir.No.PLN-1067/MI (3) dt/ 29/4/1982	
१७	लघु पाटबंधारे योजना प्रशासकीय व सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यांबाबतच्या सुचना.	महा.शासन, पा.वि.परि. क्र. एमएनएस-१०८२/४९४/ एमआयएन (१) दि. १४/५/१९८२.	
१८	Calculation for B>C. Ratio	Accompaniment to Govt.Ciri.No.MNS 1083/640/MI-1 dt.	

		8/2/1983.	
१९	Completion of gorge filling of Dam Review by Supeprtending Egnineer	C.E.Cir/7557/T-10/ 3878 dt. 14/7/1983.	
२०	Location of C.O.T. in Minor Irrigation Tank Minimum Bottom width in Gorge.	GOM ID Cir.No.MNS-1084/(834-MIN-1 dt. 15/3/1984.	
२१	Resolution for ETP charges.	GOM ID Res.No.BGH-1089/1600/Budget dt. 8/12/1989.	
२२	Design of Chak size and ERR	GOM ID No.CME-1090/(122/90) IM (R) dt. 9/10/1991	
२३	लघु पाटबंधारे तलावाचा खरीप हंगामातील पाणी वापर.	म.शा.पा.वि.परि.क्र. संकिर्ण १०९३) २६६/९३/ मो.प्र. (प्रशासन) दि. ६/४/१९९३	
२४	Use of concretefor piers of C.D. works on Canals.	GOM ID Govt.Cir. No.MIS-1093/(365/93) MP (Adm) dt. 4/10/93	
२५	लघु पाटबंधारे योजनांसाठी आर्थिक मापदंडामध्ये सुधारणा.	म.शा.पा.वि.शा.नि. क्र.मापदं-१०९२/४५०/९२ लपा(२) दि. ११/१०/१९९३	
२६	Design of Canals Revised Design Procedure.	GOM ID Govt.Cir. No.MIS-1094/(156/94) MI(A) dt. 11/2/95	
२७	Canal Expendive Soils Review of past performance and future course of action.	GOM ID Govt.Cir. No.MIS-1094/(143/94) MI(Adm) dt. 11/2/95	
२८	लघु पाटबंधारे योजनांचे सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करतांना पाठवावयाचे सुधारीत प्रपत्र.	म.शा.पा.वि.परि.क्र. संकिर्ण १०९४(४५८/९४)/लपा-२. दि. २३/५/१९९५	
२९	लघु पाटबंधारे प्रकल्पांचे आराखडे व परिनिरिक्षण टिप्पणी शासनास सादर करतांना घ्यावयाची दक्षता.	म.शा.पा.वि.परि.क्र. संकिर्ण १०९६/४३४/९६/लपा-२. दि. ८/११/१९९६	
३०	पिण्यांसाठी व औद्योगिक वापरासाठी पुर्ण झालेल्या व बांधकाम चालू असलेल्या धरणांमध्ये पाणी आरक्षण मंजूरीचे क्षेत्रिय अधिका-यांना घ्यावयाचे अधिकार.	म.शा.पा.वि.शा.नि. क्र.१०९७/२९१/सिं.व्य. (धो) दि. १०/१०/१९९७	
३१	The Roll of quality control on irrigation projects.	GOM ID Govt.Cir. No.MCP-1094/(205/94) SASC dt. 1/1/98	

३२	लघु पाटबंधारे योजनांचे सर्वेक्षण व प्रत्यक्ष काम सुरु करण्यासंबंधी सूचना.	म.शा.पा.वि.परि.क्र. संकिर्ण १०९८/३९३/९८/लपा-२. दि. २३/९/१९९८	
३३	जलनिःसारण योजनेच्या देखभाल व दुरुस्ती खर्चाचे आर्थिक मापदंडाचे दर.	म.शा.पा.वि.परि.क्र. डीआरएस- ११८९(४९४/९८ सिंव्य. (कामे) दि. ३०/१२/१९९८	
३४	अद्यावत प्रशासकीय मान्यताप्राप्त किंमतीपेक्षा जादा खर्च न करण्यां बाबत.	म.शा.पा.वि.परि.क्र. संकिर्ण १०९७(४९/१७/लपा-१. दि. १४/१/१९९९	
३५	लघु पाटबंधारे योजनांचे बांधकाम	म.शा.पा.वि.परि.क्र. संकिर्ण १०९९(२३५/९९)लपा-२. दि. १७/७/१९९९	
३६	पाटबंधारे विभागांतर्गत लघु पाटबंधारे तलाव व जलसंधारण विभागातील लघु पाटबंधारे तलाव कोल्हापुर पद्धतीचे बंधारे यांना पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देणे बाबत.	म.शा.पा.वि.परि.क्र. कापर्ब १०००(४३/२००) जसंनि दि. २३/३/२०००	
३७	महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहिता (१९८४) मधील परि.क्र. १४२ प्रमाणे कामाची अंदाजपत्रके तयार कामाची अंदाजपत्रके तयार करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी.	महा.शासन, पा.वि.परि.क्र. .संकिर्ण -१०९८/ (१६/९८) मोप्र (प्र) दि. ४/९/२०००.	
३८	Procedure for passing the foundation.	GOM ID C.E. (SP) & Joint Secretary to govt of Maharashtra.	
३९	निविदा अतिरिक्त बाबी.	सा.बा.वि.शा.नि. क्र.डीपीडब्ल्यु ११८९/(५७)/लेखा परीक्षा दि. १८/११/१९९६.	
४०	महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमान्वये वित्तीय अधिकार.	म.शा.सा.बा.वि.शा.नि.क्र. क्र.डीपीडब्ल्यु ११८९/(५७)/लेखा परीक्षा दि. १८/११/१९९६.	

४१	वित्तीय अधिकार	म.शा.वित्त वि.शा.नि. क्र विअप्र/१०००/प्र.क्र.४६ / २००९ विनियम दि. ११/७/२००९	
४२	पदोन्नती	१) सा.प्र.वि.परि.क्र. एसआरव्ही-१०८८/१०९/ बारा दि. २५/८/१९८८ २) सा.प्र.वि.शा.नि.क्र. इएसबी-सीएफआर-१०८८ ८६८/तेरा दि. ९/८/१९८८ ३) पा.वि.क्र. इएसटी/ ७६०९/२५/आ (अतां) दि. २/७/१९९२.	
४३	आगावू वेतनवाढ	सा.प्र.वि.शा.परि.क्र. आवेवा १००२/प्र.क्र.२/९३/१२ दि. ११/६/२००३	
४४	बदल्या	सा.प्र.वि.परि.क्र. एसआरव्ही-१०९७/प्रक्र.२० बारा दि. २७/११/१९९७.	
४५	कालबद्ध पदोन्नती	सा.प्र.वि.परि.क्र. एसआरव्ही-१०९७/प्रक्र.१३ ३३/९५ बारा दि. ८/६/१९९५.	

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली व वेळेवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार
प्राधिकृत

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा ११

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (ड)

..... कामाशी संबंधित कार्यलयीन आदेश / धोरणात्मक परीपत्रके

अनु. क्र.	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
		निरंक	

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली व वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार प्राधिकृत

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (इ)

लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तऐवजांची यादी.

दस्तऐवजाचा विषय

अनुक्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास)
१	२	३	४	५
१	धारीका	का.अ.ल.पा.(स्था.स्त.)विभाग अमरावती यांचेकडील १०१ ते २५० हे.ल.पा. योजनांच्या सर्व कामाचा तांत्रिक पत्रव्यवहार, अंदाजपत्रकांना मंजूरी का.अ.ल.पा.(जि.प.)विभाग अमरावती यांचेकडील लघु पाटबंधारे कामांशी संबंधीत सर्व तांत्रिक कामाचा पत्रव्यवहार, सिंचन प्रगणना, देखभाल दुरुस्ती / खारपाणपटटा पत्रव्यवहार सर्वसामान्य पत्रव्यवहार	श्री ग.रा.सावसुंदर शाखा अभियंता	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
	धारीका			
	धारीका			
२	धारीका	का.अ.ल.पा.(स्था.स्त.) विभाग अकोला यांचेकडील १०१ ते २५० हे.ल.पा. योजनांच्या सर्व कामाचा तांत्रिक पत्रव्यवहार, अंदाजपत्रकांना मंजूरी इ. का.अ.ल.पा.(जि.प.)विभाग अकोला / वाशिम यांचेकडील लघु पाटबंधारे कामांशी संबंधीत सर्व तांत्रिक कामाचा पत्रव्यवहार, नाबार्ड, पंतप्रधान पैकेज / बैठकी (संकलन) समन्वयाने / दरसूची	श्री.आर.डी.जैन शाखा अभियंता	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
	धारीका			
	धारीका			
३	धारीका	का.अ.ल.पा.(स्था.स्त.) विभाग अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्याचे जर्मन अर्थसहाय्य प्रकल्प (संकलन) समन्वयाने / दरसूची पाखरण / संगणक / सी.डी.ओ. पत्रव्यवहार / पाणी उपलब्धता प्रमाणपत्र माहिती संकलन.	श्री.द्व्ही.आर. पांड.स.अ.श्रे.२	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती

४	धारीका धारीका धारीका	का.अ.ल.पा.(स्था.स्त.) विभाग बुलढाणा यांचेकडील १०१ ते २५० हे.ल.पा. योजनांच्या सर्व कामाचा तांत्रिक पत्रव्यवहार, अंदाजपत्रकांना मंजूरी इ. का.अ.ल.पा.(जि.प.)विभाग बुलढाणा यांचेकडील लघु पाटबंधारे कामांशी संबंधीत सर्व तांत्रिक कामाचा पत्रव्यवहार, रोजगार हमी योजना / महात्मा फुले जलभुमी अभियान माहिती संकलण.	श्री. वा.ना.पाठक, शाखा अभियंता	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
५	धारीका धारीका	का.अ.ल.पा.(स्था.स्त.) विभाग यवतमाळ यांचेकडील १०१ ते २५० हे.ल.पा. योजनांच्या सर्व कामाचा तांत्रिक पत्रव्यवहार, अंदाजपत्रकांना मंजूरी इ. का.अ.ल.पा.(जि.प.)विभाग यवतमाळ यांचेकडील लघु पाटबंधारे कामांशी संबंधीत सर्व तांत्रिक कामाचा पत्रव्यवहार, सर्वेक्षण / संकीर्ण पत्रव्यवहार	श्री. सा.सु. कांडलकर, शाखा अभियंता	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
६	धारिका	जर्मन अर्थसहाय्य प्रकल्प अकोला / वाशिम / बुलढाणा जिल्ह्याचे तसेच नागपूर मंडळांतर्गतची कामे (जर्मन प्रकल्पांतर्गतची कामे)	श्री.अ.रा. पदमावार, शाखा अभियंता	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
३	धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका	विभागीय चौकशी प्रकरणे, गोपनीय अहवाल व त्यासंबंधी पत्रव्यवहार. दक्षतारोध प्रकरणे, आगाऊ वेतनवाढ अधिवेशन काळातजनसंपर्क अधिकारी नियुक्ती करणे शासकीय आधिकारी/कर्मचारी यांच्या वयाची ५०/५५ वर्ष पूर्ण झालेनंतर त्यांना शासन सेवेत ठेवणे बाबतचे पुनर्विलोकन पत्रव्यवहार. वाषिकप्रशासकीय तपासणीची तयारी पुर्तता इ. विभाग/उपविभाग कार्यालयाची वाषिक प्रशासकीय तपासणी व पत्रव्यवहार, वर्ग-२/३ तांत्रिक कर्मचा-यांची	श्री दि.गो. नंदागवळी अधीक्षक	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती

		नियुक्ती रजा बदल्या, वेतन निश्चिती, तांत्रिक सहाय्यक यांचे बाबतची प्रकरणे.		
	धारीका	कामाचे/अस्थापनेचे व कार्यक्रम अर्थसंकल्पिय सर्व अंदाजपत्रके व पत्रव्यवहार. अर्थसंकल्प जिल्हा परिषद कडील पत्रव्यवहार. नैसर्गिक आपत्ती, विनियोजने लेखे, खर्चाचा ताळमेळ तसेच लेखा विषयक सर्व पत्रव्यवहार.	श्री.अ.म. पहारिया , व.लि.	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
१.	धारीका	महालेखापाल कार्यालया कडून विभागीय कार्यालयाचे लेखा तपासणीमध्ये घेतलेल्या प्रलांबित लेखा परिच्छेदाचा निपटारा पत्रव्यवहार	श्री.ज.बहुरुपी, व.ली.	
	धारीका	मंडळ व विभागीय कार्यालयातील वर्ग-३ अतांत्रिक अस्थाई व वर्ग-४संवर्गातील अस्थाई आस्थापनेवरील कर्मचा-यांच्या बदल्या, नियुक्ती, वेतन निश्चिती जेष्ठता सूची, स्थायीकरणाचे फायदे, खातेनिहाय परीक्षा, विशेष वेतन मंजूरी मराठी, हिंदी भाषा परीक्षा, बढती/बदली बाबतचा पत्रव्यवहार	श्री प्र.र. डहाके, व.लि.	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
	धारीका	मंडळ व विभागाची अस्थायी रूपांतरीत स्थायी अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्याबाबतचा प्रस्ताव व तदसंबंधीचा पत्रव्यवहार.		
२	धारीका	वर्ग-३ अतांत्रिक कर्मचा-यासंबंधी परिमंडळ कार्यालयाशी संबंधी परिमंडळ कार्यालयाशी पत्रव्यवहार		
	धारीका	निविदा पत्रव्यवहार व तदसंबंधी ठेकेदाराचे कामावर होणारे अपघात प्रकरणे पत्रव्यवहार	श्री.बा.ना.कुंभारे व.लि.	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
	धारीका	नमुना-७८ व ८८ संबंधी पत्रव्यवहार भांडार शाखेसंबंधीत सर्व पत्रव्यवहार		
३	धारीका	मंडळ कार्यालयाची पूर्ण आस्थापना विषयी पत्रव्यवहार. वर्ग-१ व वर्ग-२ अधिका-यांच्या विषयी संपूर्ण पत्रव्यवहार.	श्री व्हि.भि.घायवट व.लि.	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती

	धारीका धारीका धारीका धारीका प्रलंबित धारीका	माहितीच्या अधिकारासंबंधी संपूर्ण पत्रव्यवहार तसेच प्रशिक्षणाबाबत संपूर्ण पत्रव्यवहार. सेवानिवृत्ती प्रकरणाबाबत पत्रव्यवहार मंडळ व विभागाची अस्थाई, रपांतरीत स्थायी/अस्थाई पदे पुढे चालू ठेवण्याबाबतचा प्रस्ताव व तदसंबंधीचा पत्रव्यवहार. नवीन आस्थापना (पदे) निमिर्ती, व्यपगत पदांना पुनर्जिर्वित करणे बाबतचा पत्रव्यवहार. प्रवास भत्ता देयके, रजा प्रवास सवलत, स्वग्राम प्रवास सवलत वैद्यकीय देयके, आतिकालीक भत्ता देयके पत्रव्यवहार प्रलांबित देयकासंबंधी अन्वेषण प्रमाणपत्र देणे तदसंबंधीचा पत्रव्यवहार मोटार सायकल / सायकल / संगणक बाबत पत्रव्यवहार.		
४	धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका	शाखा अभियंता/सहा.अभि.श्रे.२/ क.अ. बाबत संपूर्ण पत्रव्यवहार, घरबांधणी बाबत पत्रव्यवहार, रजा प्र करणे / वैद्यकीय देयक, भ.नि.निधी बाबत पत्रव्यवहार तसेच न्यायालयीन प्रकरणे इ. प्रशिक्षण बाबतचा पत्रव्यवहार.	श्री.दे.दु.जनबंधु व.लि.	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
५	धारीका धारीका धारीका धारीका	मंडळ कार्यालयातील आधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्ते देयके पत्रव्यवहार उत्सव आग्रीम, वाहन अग्रीम, घर बांधणी अग्रीम.पत्रव्यवहार आयकरा बाबतचा पत्रव्यवहार. खर्चाच्या ताळमेळा बाबत पत्रव्यवहार.	श्री.डी.आर. ससाने ,क.लि.	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती
	धारीका धारीका	भ.नि.निधी अग्रीम मंजूरचा पत्रव्यवहार. वर्ग-४ कर्मचा-यांची भ.नि.नि. नोंदवही पत्रव्यवहार.		
६		टंकलेखनाचे काम.	श्री. अ.बा. कांडलकर टंकलेखक	ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती

८	धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका धारीका	धरण तपासणी अहवाल टोपोशिटचा पत्रव्यवहार सिंचन कार्यक्रम पत्रव्यवहार पाणीपटटी वसूली व आकारणी पाणीवापर संस्था पत्रव्यवहार ० ते २५० हे.पर्यंतच्या जिल्हा पुस्तिका ग्रथांलयीन पुस्तके पत्रव्यवहार पाणी पातळी अहवाल पत्रव्यवहार शास्त्रीय व गणितीय उपकरणे पत्रव्यवहार भूभाडे मंजुरीच्या प्रस्तावाबाबत पत्रव्यवहार	श्री सु.भा.पाटील सहा.आरेखक श्री आर.बी.इंगळे अनुरेखक श्री.जैस्वाल, स्था.अ.सहा.	ल.पा.(रथा.स्तर) मंडळ, अमरावती
---	--	---	--	----------------------------------

अभिलेखाची संपूर्ण यादी प्रत्येक लोकप्राधिकारी संस्था तयार करेल. अभिलेखामध्ये दस्तावेज, नस्ती संगणीकृत माहीती इत्यादी असेल. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी हि माहीती तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यादी वापरण्यास, तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहिजे. तसेच आवश्यकतेनुसार नमुने घेण्याच्या कार्यपद्धतीचाही अंतर्भाव असावा.

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्तींची यादी करावी त्यांचे वर्गीकरण करावे. दस्ताएवजांचे विस्तृत माहिती, नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे. काही दस्तावेज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत त्यांची यादी करून ठेवणे. लौकर सापडण्याच्या हेतुने ही यादी कार्यालयामधे कक्षाप्रमाणे, टेबल प्रमाणे तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ती पुढील प्रमाणे तयार करावी.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा १२

कलम ४ (१) (अ)(vi)

येथील ल.पा. (स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयामध्ये दस्तावेजांची वर्गवारी.

अनु . क्र.	विषय	दस्तावेजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, व्हाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	राजपत्रित अधिकारी यांचे आलेले रजेचे अर्ज	नस्ती	--	२ वर्षे
२	अराजपत्रित अधिकारी यांचे आलेले रजेचे अर्ज	नस्ती	--	२ वर्षे
३	कार्यभार नोंदवही	नोंदव ही	--	१० वर्षे.
४	लेखन सामुग्रीसंबंधात मागणीपत्र	नस्ती	--	२ वर्षे
५	वेतन देयकाच्या कार्यालयीन प्रती	नस्ती	--	३५ वर्षे
६	आयकर विवरणपत्राच्या कार्यालयीन प्रती	नस्ती	--	२ वर्षे
७	जावक लिपीकाच्या तिकीटाच्या नोंदवही	नोंदपुस्तक	--	२ वर्षे
८	आवक जावक नोंदवहया	नोंदपुस्तक	--	१० वर्षे
९	कार्यकारी अभियंता यांच्या बदल्यांचे अहवाल	नस्ती	--	३ वर्षे
१०	वेतन देयक पत्रव्यवहार	नस्ती	--	६ वर्षे

कलम ४ (१) (ब)(vii)

ल.पा. (स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयाच्या परिनामकारक कामासाठी जनसामान्यांशी
सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

अनु. क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा / नियमा / परीपत्रकाद्वारे	पुनरावृतीकाल
या कार्यालयाशी संबंधित नाही				

टिप:- कलम ४ (१) (ब) (धृ) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम / नियम / परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापूर्वी / राबविताना जनतेची मते / आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीची माहिती देणे अपेक्षित आहे.

अनेक वेळा समितीची स्थापना करून शिबिराद्वारे, ग्रामसभेद्वारे, जनसुनवाई अथवा कर्मचा-यांच्या दरबारातून जनमताची चाचपणी करण्यात येते.

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (अ)

ल.पा. (स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीप्त	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
या कार्यालयाशी संबंधित नाही						

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (ब)

ल.पा. (स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे

अनु. क्र.	अधिसभेचे नाव	सभेचे सदस्य	सभेचे उददिष्ट किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
या कार्यालयाशी संबंधित नाही					

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (क)

ल.पा. (स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयाच्या परीषदांची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	परीषदेचे नाव	परीषदेचे सदस्य	परीषदेचे उद्घीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक						

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (ड)

ल.पा. (स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयाच्या कोणत्याही संरथेची यादी प्रकाशीत करणे

अनु. क्र.	संरथेचे नाव	संरथेचे सदस्य	संरथेचे उद्घीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
या कार्यालयाशी संबंधित नाही						

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा १६

कलम ४ (१) (ब)(ix)

लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अनु . क्र.	पदनाम	अधिकारी / कर्मचा-याचे नाव. सर्वश्री-	वर्ग	रुजू दिनांक	दूरध्वनी क्र. /फॅक्स / ईमेल
१	२	३	४	५	६
१	अधीक्षक अभियंता	श्री र.म.चौहान	वर्ग-१	२९/१/१९८०	२६६२८९६
२	सहा.अधीक्षक अभियंता	दि.बा.सोनपरोते	वर्ग-१	२२/१/१९८०	२६६२८९९
३	सहा.अभि. श्रेणी-२	ओ.आर.पांडे	वर्ग-२	२६/५/१९९५	२६६२८९९
४	शाखा अभियंता	व्ही.एन.पाठक	वर्ग-२	३/२/१९८३	२६६२८९९
५	शाखा अभियंता	आर.डी.जैन	वर्ग-२	५/६/१९८१	२६६२८९९
६	शाखा अभियंता	जी.आर.सावसुंदर	वर्ग-२	३/१०/१९७७	२६६२८९९
७	शाखा अभियंता	एस.एस.कांडलकर	वर्ग-२	५/५/१९८३	२६६२८९९
८	अधीक्षक	दि.मो.नंदागवळी	वर्ग-३	६/१२/१९८२	२६६२८९९
९	प्रथम लिपिक	--	वर्ग-३		२६६२८९९
१०	उच्चश्रेणी लघु लेखक	ए.बी.शेख	वर्ग-३	२६/४/१९८३	२६६२८९९
११	वरिष्ठ लिपीक	बि.एन.कुंभारे	--"	२६/७/१९७६	२६६२८९९
१२	वरिष्ठ लिपीक	पि.आर.डहाके	--"--	१/६/१९७९	२६६२८९९
१३	--"--	डी.टी.जनबंधु	--"--	४/१०/१९८२	२६६२८९९
१४	--"--	ए.एम.पहारिया	--"--	१८/८/१९९८	२६६२८९९
१५	सहा.आरेखक	सु.भा.पाटील	--"--	४/१/१९८०	२६६२८९९
१६	अनुरेखक	बि.के.चव्हाण	--"--	८/४/१९९९	२६६२८९९
१७	स्था.अ.सहा.	आर.एस.जैस्वाल	--"--	१६/७/१९८४	२६६२८९९
१८	संगणक	डि.जी.डांगरकर	--"--	१८/१/१९८४	२६६२८९९
१९	कनिष्ठ लिपीक	डि.आर.ससाने	--"--	१५/१०/१९८२	२६६२८९९
२०	--"--	आर.जी.धोँडे	--"--	१८/८/१९९८	२६६२८९९
२१	--"--	प्र.सु.धामनकर	--"--	१/४/१९८२	२६६२८९९
२२	--"--	श्रीमती व्ही.एस.भेले	--"--	१८/८/१९९८	२६६२८९९
२३	टंकलेखक	जी.पी.मोरे	--"--	१७/४/१९९७	२६६२८९९
२४	टंकलेखक	ए.बी.कांडलकर	--"--	१५/१०/१९८२	२६६२८९९
२५	टंकलेखक	एन.बी.लोमटे	--"--	३०/८/२००६	२६६२८९९
२६	वाहन चालक	आर.डी.शिंदे	--"--	१/१/१९९५	२६६२८९९
२७	नाईक		वर्ग-४		२६६२८९९
२८	शिपाई	डि.पी.बढीये	--"--	२२/३/१९८३	२६६२८९९

२९	--" --	डिं.जी.चोपडे	--" --	१/४/१९८२	२६६२८९९
३०	--" --	ओ.आर.साऊरकर	--" --	६/३/१९९६	२६६२८९९
३१	चौकिदार	ओ.एन.तिखीले	--" --	२८/६/१९९३	२६६२८९९

टिप : १. हे प्रकाशन प्रत्येक वर्षाला करावे लागेल.

२. महत्त्वाचे बदल तातडीने प्रकाशित केले पहिजेत. उदा. प्रमुखांची बदली इ. माहितीचा अधिकार कक्ष, यशदा १७

कलम ४ (१) (b) (x) येथील या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकायांचे व कर्मचायांचे पगार व भत्ते.

अ. क्र.	नाव	अधिकार पद	मूळ पगार	महागाई भत्ता	घरभाडे भत्ता	विशेष शहर भत्ता	विशेष भत्ता, प्रवास भत्ता व प्रकल्प भत्ता	एकूण रक्कम
१	२	३	४	५	६	७	८	९
१	श्री.आर.एम.चौहान	अधीक्षक अभियंता	२४७५०	१०९४८	३७१३	१२०	४००	३९९३१/-
२	श्री.डी.बी.सोनपरोते	सहा अधीक्षकअभियंता	१७७७५	७२८८	२६६७	१२०	४००	२८२५०/-
३	श्री.ए.आर.पांडे	सहा.अ.श्रेणी-२	१३३५०	५४७४	२००३	१२०	२००	२११४७/-
४	श्री.व्ही.एन.पाठक	शाखा अभियंता	१६९५०	६९५०	२५४३	१२०	४००	२६१६३/-
५	श्री.जी.आर.सावसुंदर	शाखा अभियंता	१८१८८	७४५७	२७२८	१२०	४००	२८८९३/-
६	श्री.आर.डी.जैन	शाखा अभियंता	१७३६३	७१११	२६०४	१२०	४००	२७६०६/-
७	श्री.एस.एस.कांडलकर	शाखा अभियंता	१५७१३	६४४३	२३५७	१२०	४००	२५०३३/-
८	श्री.ए.वी.शेख	उच्च श्रेणी लघुलेखक	१७५८८	७२११	२६३८	१२०	२००	२७७५७/-
९	श्री.डी.एम.नंदागवळी	अधीक्षक	११४००	४६७४	०	१२०	७५	१६२६९/-
१०	श्री.एस.बी.पाटील	सहा.आरेखक	१०२००	४१८२	१५३०	१२०	७५	१५८५७/-
११	श्री.बी.के.चव्हाण	अनुरेखक	८४००	३४४४	१२६०	१२०	१२५	१३०९९/-
१२	श्री.आर.एस.जैस्वाल	स्था.अ.सहाय्यक	१११३८	४५६६	१६७१	१२०	७५	१७३२०/-
१३	श्री.डी.जी.डांगरकर	संगणक	७६५०	३१३७	११४८	१२०	७५	११८८०/-
१४	श्री.बी.एन.कुंभारे	वरिष्ठ लिपीक	१०२००	४१८२	१५३०	१२०	७५	१५८५७/-
१५	श्री.पी.आर.डहाके	वरिष्ठ लिपीक	८५५०	३५०६	१२८३	१२०	७५	१३५३४/-
१६	श्री.डी.टी.जनबंधू	वरिष्ठ लिपीक	८२५०	३३८३	१२३८	१२०	७५	१३०६६/-
१७	श्री.ए.एम.पहारिया	वरिष्ठ लिपीक	७३५०	३०९४	११०३	१२०	७५	११६६२/-
१८	श्री.डी.आर.ससाने	कनिष्ठ लिपीक	३५००	२५८३	०	१२०	७५	८८२८/-
१९	श्री.आर.जी.धोऱे	कनिष्ठ लिपीक	५५८८	२२११	८३८	६५	७५	८६०७/-
२०	श्री.प्र.सु.धामणकर	कनिष्ठ लिपीक	६४५०	२६४५	९६८	१२०	७५	१०००८/-
२१	श्रीमती व्ही.एस.भेले	कनिष्ठ लिपीक	५५८८	२२११	८३८	६५	७५	८६०७/-
२२	श्री.जी.पी.मोरे	टंकलेखक	५५८८	२२११	०	६५	७५	८०९९/-
२३	श्री.ए.बी.कांडलकर	टंकलेखक	६६००	२७०६	९९०	१२०	७५	१०२४१/-
२४	श्री.एन.बी.लोमटे	टंकलेखक	४६८८	१९२२	७०३	६५	७५	७२०३/-
२५	श्री.आर.डी.शिंदे	वाहन चालक	५९२५	२४३०	०	६५	१०५	८२७५/-
२६	श्री.डी.पी.बढीये	शिपाई	५६८५	२३३१	०	६५	१०५	७९३६/-
२७	श्री.डी.जी.चोपडे	शिपाई	५७१०	२३७४	८५९	६५	१०५	८९५३/-
२८	श्री.ए.आर.साऊरकर	शिपाई	४८००	१९६८	७२०	६५	१०५	७४०८/-
२९	श्री.ए.एन.तिखीले	चौकीदार	५४७५	२२४५	०	६५	३०	७५६५/

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा १८

कलम ४ (१) (ब) (XI)

अमरावती येथील .लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ, कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

- ❑ अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
 - ❑ अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ नु . क्र .	अंदाजपत्रकिय शीर्षाचे वर्णन .	मंजूर अनुदान (रु.लक्ष)	नियोजित वापर (येथे क्षेत्रानुसार व कामानुसार स्वतंत्र पाणावर माहिती भरावी)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रूपयात	अभिप्राय
१	२	३	४	५	६
लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ , अमरावती					
२७०२-लघु पाटबंधारे संचालन व प्रशासन अधीक्षक अभियंता यांची आस्थापना					
१	वेतन	६२.११	कर्मचा-यांच्या वेतनासाठी		
२	प्रवास खर्च	२.२५	कर्मचा-यांच्या प्रवासखर्चासाठी.		
३	कार्यालयीन खर्च	५.००	कार्यालयीन कामासाठी.		
४	पेटोल,तेल,वंगण	१.०५	शासकीय वाहनांच्या इंधनासाठी		
५	जाहिरात व विक्री	०.००	शासकीय वाहनांच्या परिरक्षणासाठी		
६	संगणक खर्च	०.१६	संगणकाची कागदपत्रे व लेखनसामुग्री.		
७	लहान बांधकामे	०.२४			
८	यंत्रसामुग्री व साधनसंपत्ती	०.५०			
९	भाडेपटी व कर	०.००			
१०	इतर प्रशासकीय खर्च	०.०९			
	बेरीज रु. लक्ष	७१.४०			
लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ , अमरावती					

कलम ४ (१) (ब)(XI)

अमरावती येथील लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ, कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन नमुना “क” चालू वर्षासाठी (सन २००७-२००८)

अ क्र	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	मंजूर अनुदान (रु.लक्ष)	नियोजित वापर (येथे क्षेत्रानुसार व कामानुसार स्वतंत्र पाणावर माहिती भरावी)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	शेरा
१	२	३	४	५	६

लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ , अमरावती

२७०२-लघु पाटबंधारे योजना /० ते १०० हे.सि.क्ष.

१	लपायो २७०२-१४८८	५९९.९९	५९९.९९	०	प्राप्त अनुदान अमरावती /अकोला /वाशिम /बुलढाणा /यवतमाळ या जिल्ह्यातील ० ते २५० हे. क्षमतेच्या बांधकामा साठी खर्च करण्यात आलेले आहे
२	कोपब २७०२-२१७२	३९०.६१	३९०.६१	०	
३	स्टेटपूल २७०२-४७५४	१९२७.०५	१९२७.०५	०	
४	कोपब विशेष दुरुस्ती २७०२-३९८९	१९८.३९	१९८.३९	०	
५	देखभाल दुरुस्ती २७०२-१४७९	८०.५२	८०.५२	०	
६	सर्वेक्षण २७०२-४७४५	९२.५२	९२.५२	०	
७	जलसंधारण महामंडळ ४४०२-१२२८ (पैकेज)	१०३.००	१०३.००	०	
८	आदिवासी योजना				
८	ल.पा. २७०२-४७७२	१०६.४९	१०६.४९	०	
९	कोपब २७०२-४७९२	५६.७०	५६.७०	०	
१०	उसियो २७०२-४७८९	५.००	५.००	०	
	बेरीज रु. लक्ष	३५५२.९९	३५५२.९९	०	

४७०२-लघु पाटबंधारे योजना / १०१ ते २५० हे.सि.क्ष.

१	लपायो स्टेटपूल ४७०२-३८९३ (पैकेजसह)	६५२.२८	६५२.२८	०
२	लपायो ४७०२-३४७५	०	०	०
३	कोपब ४७०२-३४८४	०	०	०
४	देखभाल दुरुस्ती २७०२-४२४४	२४.८०	२४.८०	०
५	सर्वेक्षण २७०२-३३९९	१५०.०७		०
६	जलसंधारण महामंडळ ४४०२-१२२८ (पैकेज)	३७५.००	३७५.००	०

७	आदिवासी योजना ल.पा. ४७०२-५२९१	२३.५०	२३.५०	०	
८	कोपब ४७०२-५२७१	०	०	०	
९	उसियो ४७०२-५२८२	१०.००	१०.००	०	
	बेरीज रु. लक्ष	१२३५.२५	१२३५.२५	०	

कलम ४ (१) (ब)(XI)

अमरावती येथील लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ, कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन नमुना “ ख ” मागील वर्षासाठी (सन २००६-२००७)

अ क्र	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	मंजूर अनुदान (रु.लक्ष)	वापरलेली रक्कम	न वापरलेल्या मुळे परत करावी लागलेली रक्कम	परिणाम
१	२	३	४	५	६
लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ , अमरावती					
२७०२-लघु पाटबंधारे योजना /० ते १०० हे.सि.क्ष.					
१	लपायो २७०२-१४८८	१५८०.४६	१५८.४६	०	
२	कोपब २७०२-२१७२	६२७.८७	६२७.८७	०	
३	स्टेटपूल २७०२-४७५४	-	-	०	
४	कोपब विशेष दुरुस्ती २७०२-३९८१	२०५.२२	२०५.२२	०	
५	देखभाल दुरुस्ती २७०२-१४७९	८७.५२	८७.५२	०	
६	सर्वेक्षण २७०२-४७४५	०	०	०	
आदिवासी योजना					
७	ल.पा. २७०२-४७७२	१०२.३७	१०२.३७	०	
८	कोपब २७०२-४७९२	३९.५०	३९.५०	०	
९	उसियो २७०२-४७८१	३.२५	३.२५	०	
	बेरीज रु. लक्ष	२६४६.९९	२६४६.९९	०	
४७०२-लघु पाटबंधारे योजना / १०१ ते २५० हे.सि.क्ष.					
१	लपायो स्टेटपूल ४७०२-३८९३	६२७.५०	६२७.४५	०.०५	
२	लपायो ४७०२-३४७५	०	०	०	
३	कोपब ४७०२-३४८४	४.००	४.००	०	
४	देखभाल दुरुस्ती २७०२-४२४४	९६.९५	९६.८०	०.१५	
५	सर्वेक्षण २७०२-३३९९	५०.००	४९.७६	०.२४	
६	महामंडळ ४४०२- १२२८	९३४.००	५५८.८३	३७५.९७	राखीव निधी

	<u>आदिवासी योजना</u>			०	
७	ल.पा. ४७०२-५२९१	३१.००	३१.००	०	
८	कोपब ४७०२-५२७१	०	०	०	
९	उसियो ४७०२-५२८२	०	०	०	
	बेरीज रु. लक्ष	१६६३.४५	१२८७.८४	३७५.६१	

१	२७०२-लघु पाटबंधारे, संचालन व प्रशासन विभाग व उपविभागाची आस्थापना				
	१) वेतन		कर्मचा-यांच्या वेतनासाठी	--	--
	२) प्रवास खर्च		कर्मचा-यांच्या प्रवासखर्चासाठी.	--	--
	३) कार्यालयीन खर्च		कार्यालयीन कामासाठी.	--	--
	४) पेटोल, तेल, वंगण		शासकीय वाहनांच्या इंधनासाठी	--	--
	५) भाडेपट्टी व कर		खाजगी जागेतील कार्यालया-साठी लागणारी भाडेपट्टी.	--	--
	६) जाहिराती व विक्री		--	--	--
	७) परिरक्षण		शासकीय वाहनांच्या परिरक्षणासाठी	--	--
	८) संगणक खर्च		संगणकाची कागदपत्रे व लेखनसामुग्री.	--	--
	बेरीज रु. लक्ष			--	--
२	४७०२ लघु पाटबंधारे यावरील भांडवली खर्च. आदिवासी जिल्हास्तरीय योजना, ठाणे जिल्हा.				
	१) दाहे, ल.पा.यो.	--	योजनेचे काम वनजमिनीअभावी सुरु करता येत नाही.	--	--
	२) अस्वली, ल.पा.यो.	१७.५०	धरणाचे काम व कालव्याची कामे पूर्ण. उर्वरित कामे करावयाची आहेत.	--	--
	३) कमारे, ल.पा.यो.	--	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--	--
	४) काळशेतीपाडा, ल.पा.यो.	१७.५०	धरण पूर्ण, कालव्याची उर्वरित कामे पूर्ण करावयाची आहेत.	--	--
	५) अल्याणी, ल.पा.यो.	--	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--	--

१	२	३	४	५	६
	६) उपराळे,ल.पा.यो.	--	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--	--
	७) नारिवली,लपायो.	--	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--	--
	८) विढे, ल.पा.यो.	५.००	धरणाची उर्वरित कामे व कालव्याची कामे पूर्ण करावयाची आहेत.	--	--
	९) खडकोली,को.प.बं.	--	उर्वरित कामे पूर्ण करावयाची आहेत.	--	--
	बेरीज रु. लक्ष.				

३	आदिवासी राज्यस्तरीय योजना, ठाणे जिल्हा.			
	१) कारवेल,ल.पा.यो.	१५.००	उर्वरित कामे करणेसाठी.	--
	२) घाटेघर,ल.पा.यो.	१५.३०	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--
	बेरीज रु. लक्ष.			
४	आदिवासी राज्यस्तरीय योजना, रायगड जिल्हा.			
	१) पाषाणे,ल.पा.यो.	१५.००	उर्वरित कामे पूर्ण करावयाची आहेत.	--
५	बिगर आदिवासी जिल्हास्तरीतय योजना, ठाणे जिल्हा.			
	१) सागांव,ल.पा.यो.	--	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--
	२) अंताड, ल.पा.यो.	--	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--
६	बिगर आदिवासी राज्यस्तरीय योजना, ठाणे जिल्हा.			
	१) कंधारवाडी,लपायो.	--	स्थानिक लोकांचा विरोध असल्याने बंद.	--
	२) असनस,ल.पा.यो.	८.४७	निविदा प्रक्रिया चालू आहे व वनजमिनीचा मोबदला देणे आहे.	--
	३) दहिवली,को.प.बं.	७.००	काम प्रगतीपथावर आहे.	--
	४) कापरीचा पाडा	३०.००	अनुदानाअभावी काम बंद	--

			आहे.		
	बेरीज रु . लक्ष				
७	बिंगर आदिवासी राज्यस्तरीय योजना, रायगड जिल्हा.				
	१) जांभरुंग,ल.पा.यो.	१.३६	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--	--
	२) वेळास,ल.पा.यो.	--	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--	--
	३) तांबडी, ल.पा.यो.	--	वनजमिनीअभावी काम बंद आहे.	--	--
	४) नांदला, ल.पा.यो.	--	धरण पूर्ण,कालव्याची उर्वरित कामे करावयाची आहेत.	--	--
	५) खरसई,लपायो.	५.००	धरणाचे काम प्रगतीपथावर आहे.	--	--
	६) पहूर लपायो	२.००		--	--
	७) लिपणीवावे लपायो	२.००		--	--
	बेरीज रु . लक्ष.				

१	२	३	४	५	६
	महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या कृती आराखडयातील योजना. ठाणे जिल्हा.				
	१) कुंदनपाडा,लपायो.	--	धरण पूर्ण, कालव्याची कामे पूर्ण करावयाची आहेत.		--
	२) सोनावळे,लपायो.	--	धरणाचे काम प्रगतीपथावर आहे.		--
	३) सायदे, ल.पा.यो.	--	धरणाचे काम प्रगतीपथावर आहे.		--
	४) शेंडयाची मेट,	--	धरणाचे काम प्रगतीपथावर आहे.		--
	बेरीज रु . लक्ष	--			
	रायगड जिल्हा.				
	१) देवळे,ल.पा.यो.	--	धरणाचे काम पूर्ण. कालव्याचे काम करावयाचे आहे.		--
	२) विन्हेरे, ल.पा.यो.	--	धरणाचे काम पूर्ण. कालव्याचे काम करावयाचे आहे.		--
	३) तळा-तळेगांव, ल.पा.यो.	--	धरणाचे काम प्रगतीपथावर आहे.		--
	४) साई, ल.पा.यो.	--	निविदा प्रक्रिया चालू आहे.		--
	बेरीज रु . लक्ष	--			
१	४७०२ ल.पा.वरील भांडवली खर्च				

	मा.क्र.एल-७			
	रत्नागिरी जिल्हा.			
१)	तुळशी ल.पा.यो.	२.००	ता.मंडणगड	
२)	शेळ्डी ल.पा.यौं.	२.००	ता.खेड	
३)	राजेवाडी ल.पा.यो.	२.००	ता.चिपळूण.	
४)	वाळवटमूर ल.पा.यो.	५.८९	ता.राजापूर	
५)	कशेळी ल.पा.यो.	०.००	ता.राजापूर	
६)	शिवतर लपायो	०.००	ता.खेड	
७)	वाधिवणे लपायो	०.००	ता.दापोली	
८)	ताडील लपायो	०.००	ता.दापोली	
९)	आंबव लपायो	०.००	ता.संगमेश्वर	
	सिंधुदूर्ग जिल्हा			
१)	आंबड ल.पा.यो.	८.००	ता.कणकवली	
२)	शिरवळ ल.पा.यो.	०.००	ता.कणकवली	
३)	वागदे ल.पा.यो.	८.५१	ता.कणकवली	
	महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या कृती आराखडयातील योजना. रत्नागिरी जिल्हा.			
	परुळे लपायो	ता.राजापूर		धरण पूर्ण कालव्याचे कामाकरीता
	मोर्डे लपायो	ता.संगमेश्वर		कित्ता
	चिंचाळी लपायो	ता.मंडणगड		कित्ता
	हर्दखळे लपायो	ता.लाजा		कित्ता
	तिवरे लपायो	ता. चिपळूण		कित्ता
	कुवा लपायो	ता.लाजा		मुख्य धरणाचे कामाकरीता
	कावळे लपायो	ता.खेड		कित्ता
	कुरवळ लपायो	ता.खेड		कित्ता
	माखजन लपायो	ता.संगमेश्वर		कित्ता
	तळवली पाझार तलाव	ता.गुहागर		कित्ता
	इंदवटी लपायो	ता.लाजा		कित्ता
	कोऱवाडी लपायो	ता.लाजा		कित्ता
	वाटूळ लपायो	ता.राजापूर		कित्ता
	महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या कृती आराखडयातील योजना. सिंधुदूर्ग जिल्हा.			

	कोकीसरे लपायो		ता. वैभववाडी		धरण पूर्ण कालव्याचे कामाकरीता
	नानीवडे लपायो		ता. वैभववाडी		कित्ता
	विलवडे लपायो		ता. वैभववाडी		कित्ता
	जानवली लपायो		ता.कणकवली		कित्ता
	सावडाव लपायो		ता.कणकवली		मुख्य धरणाचे कामाकरीता
	वर्दे लपायो		ता.कुडाळ		कित्ता
	किलोस कोपबं.		ता.मालवण		बंधा-याचे कामाकरीता
	फेंडूर बंधारा		ता.मालवण		कित्ता
२	२५५१ पश्चिम घाट डोंगराळ क्षेत्र मागणी क्र. ओ-४				
	रत्नागिरी जिल्हा.				
	१) जुवाठी ल.पा.यो.	--	ता.राजापूर		
	२) गोपाळवाडी ल.पा.यो.	--	ता.राजापूर		
	३) वाळवटमूर ल.पा.यो.	१५.००	ता.राजापूर		
३	२७०२ ल.पा.८०० इतर खर्च सर्वेक्षण मा.क्र. एल-३				
	रत्नागिरी जिल्हा.	०.००	प्राथमिक कामे		
	सिंधुदुर्ग जिल्हा.	०.००	प्राथमिक कामे		
	बेरीज रु. लक्ष.				

टिप : प्रत्येक कार्यालय वरिल माहिती कोणत्याना कोणत्या प्रारूपानुसार तयार करत असते, असे प्रारूप त्यांना वापरता येईल.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा १९

कलम ४ (१) (ब)(xii) नमुना (क)

ल.पा(स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची
कार्यपद्धती २००६ - २००७ या वर्षासाठी प्रकाशीत करणे.

- कार्यक्रमाचे नाव.
 - लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती.
 - लाभ मिळण्यासाठीच्या अटी.
 - लाभ मिळण्यासाठीची कार्यपद्धती.
 - पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र.
 - कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती.
 - अनुदान वाटपाची कार्यपद्धती.
 - सक्षम अधिका-याचे पदनाम.
 - विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क.
 - इतर शुल्क.
 - विनंती अर्जाचा नमुना.
 - सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदापत्रांची यादी.
(दस्तऐवज / दाखले)
 - जोड कागदपत्राचा नमुना.
 - कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित
अधिका-याचे पदनाम. कार्यकारी अभियंता.
 - तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी
(उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी)
 - लाभार्थीची यादी खालिल नमुन्यात.
- या कार्यालयाशी संबंधीत नाही.

अनुदानाचा खर्च योजनावर करण्यांत येतो, त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थीना त्याचा लाभ देता येत नाही.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा २०

कलम ४ (१) (ब)(xii) नमुना (ख)

ल.पा(स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

योजना / कार्यक्रमाचे नांव :

अनु. क्र.	लाभार्थीचे नांव व पत्ता	अनुदान / लाभ याची रक्कम / स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
या कार्यालयाशी संबंधीत नाही.				

टिप : विविध योजनांसाठी कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळी यादी प्रकाशित करणे आवश्यक आहे.

कलम ४ (१) (ब)(xiii)

ल.पा(स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयातील मिळणा-या / सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती.

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

अ. क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांका पासून	दिनांका पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
या कार्यालयाशी संबंधीत नाही.							

प्रकार उदा. जर वाहनाच परवाना असेल तर दुचाकी / चार चाकी / जड वाहन इ. चा तपशील.

विस्तृत माहिती-विषयवार परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्वे नं. आवश्यक आहे. इ.

टीप : प्रत्येक परवान्याच्या प्रकारानुसार वेगळी यादी तयार करणे आवश्यक आहे.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा २२

कलम ४ (१) (ब)(xiv)
..... येथील कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनीक स्वरूपात
साठविलेली माहिती प्रकाशीत करणे. चालू वर्षाकरीता.

अ.क्र	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पद्धती	जबाबदार व्यक्ती
या कार्यालयामार्फत माहीती प्रकाशित करण्यात येत नाही यास्तव माहीती निरंक					

टेप

फिल्म

सिडी

फ्लॉपी

इतर कोणत्याही स्वरूपात

कलम ४ (१) (ब)(xv)

ल.पा.(स्था.स्तर)विभाग,अमरावती कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तत्का प्रकाशीत करणे.
उपलब्ध सुविधा

- भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती.
- वेबसाईट विषयी माहिती.
- कॉलसेंटर विषयी माहिती.
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती.
- सूचना फलकाची माहिती.
- ग्रंथालय विषयी माहिती.

अ . क्र .	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार निवारण
१)	भेटण्याची वेळ	३.०० ते ४.३०	--	कार्यालय	अधीक्षक अभियंता	सहा.अधीक्षक
२)	सूचना फलकाची माहिती.	कार्यालयीन	पैसेजमध्ये	अमरावती	अधीक्षक	अभियंता
३)	ग्रंथालय विषयी माहिती.	कार्यालयीन	रेखा शाखा	कार्यालय अमरावती.	सहा.अधीक्षक अभियंता	कित्ता

टिप :- वेबसाईट तयार करण्याचे काम सुरु आहे.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा २४

कलम ४ (१) (ब)(xvi)

ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	अपिलीय प्राधिकारी
१)	श्री.दि.बा. सोनपरोते	सहा.अधीक्षक अभियंता ल.पा.(स्था. स्तर) मंडळ, अमरावती	अमरावती	ल.पा.(स्था. स्तर) मंडळ, अमरावती आयुक्त कार्यालय परिसर दू.क्र. २६६२८९९	E.Mail :- semilsamt@sancharnet.in semilsamt@rediffmail.com	श्री.र.म.चौहान अधीक्षक अभियंता ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती

ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.	सहाय्यक शासकीय माहिती अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल

१	श्री. आर.डी.जैन	शाखा अभियंता	अमरावती	ल.पा.(स्था. स्तर) मंडळ, अमरावती आयुक्त कार्यालय परिसर दू.क्र. २६६२८१९	E-Mail :- semilsamt@sancharnet.in semilsamt@rediffmail.com
---	-----------------	-----------------	---------	--	---

क. अपिलीय अधिकारी

अ. क्र.	अपिलीय अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी.
१	श्री. र.म.चौहान	अधीक्षक अभियंता	अमरावती	ल.पा.(स्था. स्तर) मंडळ, अमरावती आयुक्त कार्यालय परिसर दू.क्र. २६६२८१६	E-Mail :- semilsamt@sancharnet.in semilsamt@rediffmail.com	श्री.दि.बा.सोनपरोते सहा.अधी.अभि.

टीप : शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी चे नाव व पदनाम ठळक अक्षरात दर्शनीय ठिकाणी अथवा स्वागत कक्षा जवळ फलकाद्वारे लावण्यात आली आहे.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा २५

कलम ४ (१) (ब)(xvii)

अमरावती येथील ल.पा.(स्था.स्तर) मंडळ, अमरावती कार्यालयातील प्रकाशीत माहिती.

वेब साईटवर प्रकाशित करण्यासाठी माहीती सादर करण्यात येत आहे.

टीप : २२ ऑगस्टपर्यंत कोणतीही माहिती नमुन्यात दिली गेली नाही.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा २६

कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे व वितरीत करणे.

या कार्यालयामार्फत माहीती प्रकाशित करण्यात येत नाही यास्तव माहीती निरंक

टीप : लोकप्राधिकारी / शासकीय माहिती अधिकारी हे सूचना फलक / वर्तमानपत्र सावजनिक सूचना, प्रसारमाध्यमे, सूचना प्रसारण, इंटरनेट इ. चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा २७

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्रशासकीय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे. घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करणाची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.

--- संबंधित नाही.---

टीप : लोकप्राधिकारी / शासकीय माहिती अधिकारी हे सूचना फलक / वर्तमानपत्र सावजनिक सूचना, प्रसारमाध्यमे, सूचना प्रसारण, इंटरनेट इ. चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करते.

माहितीचा अधिकार कक्ष, यशदा २७

कलम ४ (१) (ब) (XI)

अमरावती येथील लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ, कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
 - अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन नमुना “क” चालू वर्षासाठी (सन २००७-२००८)

कलम ४ (१) (ब) (XI)

अमरावती येथील लघु पाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ, कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

- ❑ अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
 - ❑ अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन नमुना “ ख ” मागील वर्षासाठी (सन २००६-२००७)

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी कशी होते याची पद्धती प्रकाशीत करणे यासाठी लोकप्राधिकारी माहीतीचे संकलन परस्पर संबंध व कार्यपद्धती ठरवण्यासाठी वर अनुनिर्देशीत अटीनुसार पुर्तता करावी.

उदा. प्रकरणाचा निपटारा करण्याची कार्यपद्धती ?
सुनावणीच्या तारखां निश्चितीची कार्यपद्धती ?
कालक्रमानुसार प्रकरणाचा निपटारा केला जातो का ?
काही विशेष प्रकरणांना प्राधान्य दिले जाते का ?

उदा. अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती/ सवलत देण्याची कार्यपद्धती / लाभार्थीच्या निवडीची कार्यपद्धतीची विस्तृत माहीती काही विशिष्ट कोटा दिला जातो काय ?

माहीतीचा अधिकार कक्ष, यशदा ८